

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १५

सभावृत्तांत

दिनांक - २१/११/२०१७

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा मंगळवार दिनांक २१/११/२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- |                                  |   |          |
|----------------------------------|---|----------|
| १. मा.सुनिता हेमंत तापकीर        | - | सभापती   |
| २. मा.योगीता ज्ञानेश्वर नागरगोजे | - | उपसभापती |
| ३. मा.आंगोळकर सागर सुनिल         |   |          |
| ४. मा.वैशाली ज्ञानदेव घोडेकर     |   |          |
| ५. मा.लोखंडे चंदा राजू           |   |          |
| ६. मा.सुलक्षणा राजू धर           |   |          |
| ७. मा.दर्शले रेखा राजेश          |   |          |

या शिवाय मा.आष्टीकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.खोराटे - सहा.आयुक्त, मा.डॉ.तृप्ती सांगळे - महिला वैद्यकीय अधिकारी, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांच्या संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) परदेशातील उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या पात्र युवतींना अर्थसहाय्य देणेचा धनादेश लाभार्थीच्या नावे काढणेबाबत - मा.सागर आंगोळकर, मा.सुलक्षणा धर यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) आरोग्य विभागामार्फत सॅनिटरी नॅपकीन व्हेडींग व इन्सीरेशन मशीन उपलब्ध करून देणेबाबत - मा.योगिता नागरगोजे, मा.रेखा दर्शले यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक ०७/११/२०१७ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक १४ ) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - २१

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २१/११/२०१७

सुचक : मा.सागर आंगोळकर

अनुमोदक : मा.सुलक्षणा धर

संदर्भ : मा.सागर आंगोळकर, मा.सुलक्षणा धर यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिला व बालकल्याण योजने अंतर्गत परदेशातील उच्चशिक्षणासाठी निवड झालेल्या पात्र युवतींना अर्थसहाय्य देणे ही योजना कार्यान्वीत आहे. या योजनेमध्ये सद्यस्थितीत अर्थसहाय्याचा धनादेश हा संबंधीत विद्यापीठाच्या नावे काढण्यात येतो. त्या ऐवजी यापुढे धनादेश लाभार्थीच्या नावे काढण्यास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - २२

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २१/११/२०१७

सुचक : मा.योगिता नागरगोजे

अनुमोदक : मा.रेखा दर्शले

संदर्भ : मा.योगिता नागरगोजे, मा.रेखा दर्शले यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा, मुख्य चार रुग्णालये, व आठ प्रभाग या ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेडींग व इन्सीरेशन मशिन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( सुनिता हेमंत तापकीर )

सभापती

महिला व बालकल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१२६५/२०१७

दिनांक : २१/११/२०१७



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.